

May 19, 2021

To,

BSE Limited : Code No. 500031

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai 400 001.

National Stock Exchange of India Limited: Symbol: BAJAJELEC

Exchange Plaza, Bandra Kurla Complex

Option B NCDs: INE193E08020

Bandra (East), Mumbai 400 051.

Option C NCDs: INE193E08012

Dear Sir/Madam,

<u>Sub.: Newspaper Advertisement giving prior intimation of the Board Meeting to consider the annual audited financial results of the Company for the financial year ended March 31, 2021</u>

Pursuant to the provisions of Regulations 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations"), we enclose herewith the Notice giving prior intimation of the Board Meeting scheduled to be held on Tuesday, May 25, 2021 to *inter alia* consider and approve the annual audited financial results of the Company for the financial year ended March 31, 2021, as published today (i.e. May 19, 2021) in the newspapers viz. 'The Free Press Journal' and 'Navshakti'.

We request you to take the above on record and the same be treated as compliance under the applicable provisions of the SEBI Listing Regulations.

Thanking you,

Yours faithfully, For Bajaj Electricals Limited

Ajay Nagle EVP and Head – Legal & Company Secretary

Encl.: As above.

(INR in Lakhs

NOTICE TO APPEAR IN PERSON BEFORE THE ARBITRATOR (U/s 84 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002)

Attached to Bharat Co-op, Bank (Mumbai) Ltd., Geesee Co-op. Housing Society Ltd., Opp. Vidyanagari University Complex, Kalina, Santacruz (East), Mumbai – 400 098 WHEREAS, BHARAT CO-OP.BANK (MUMBAI) LTD., has filed Claim Application against the following defaulters before undersigned being Arbitrator appointed by Central Registrar u/s 84 of Multi State Co-operative Societies Act, 2002 for recovery of loan dues. You all hereby summoned through this publication to appear before aforesaid Tribunal in person or through an Advocate or duly Authorised Representative on the 16" Day of June, 2021 at 11.00 A.M. or soon thereafter when the matter is taken up for hearing to answer the claim in the said disputes

Dispute / Case No. & Claim Amount				
AR/BCB/KAW/1410/2019	1.			
Mr. Dilip Karsandas Karia				
Prop. M/s. Swastik Tour & Travels				
For claim amount of Rs. 1,25,915/-				
as on 28.11.2019 with interest @	2.			
16.75% per annum compounded				
monthly rests on Rs. 91,486/- from				
29.11.2019 & cost.				

Name and address of the Opponents Mr. Dilip Karsandas Karia

Prop. of M/s. Swastik Tours & Travels Flat No.A/2, Surya Prakash Co-op.Housing Society Ltd., 157, Azad Road, Vile Parle (East), Mumbai – 400 057 Surety: Mr. Pramod Karsandas Karia

Flat No.A/2, Surya Prakash Co-op.Housing Society Ltd., 157, Azad

Road, Vile Parle (East), Mumbai – 400 057 TAKE NOTICE that, in default of your appearance on the day, time and place as mentioned hereinabove the dispute will be heard and determined in your absence.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by Sea Jewel Property Developers LLP (Formerly M/s.

Sea Jewel Property Developers Pvt. Ltd) having Registered Office at A/305,

Ramkrishna CHSL. Babhai Naka. L.T.

One Mr. Harendrabhai Kapilray Parekh

was the original tenant in respect of Room No. 8 on monthly tenancy basis in the

No. 8 on monthly tenancy basis in the building known as Ruxmani Niwas, Daftary road, Malad (East) till he died on 23rd February, 2017 leaving behind Smt. Jambuvanti Harendrabhai Parekh and 2 sons and a daughter by name (1) Nikhil Harendra Parekh (2) Parag Harendra Parekh and (3) Mrs. Neeta Mukesh Joshi.

Mr. Harendrabhai Kapilray Parekh had entered into an Agreement for Permanent

Alternate Accommodation with M/s Sea

Jewel Property Developers Pvt. Ltd and had given consent for the redevelopment of

the building known as Ruxmani Niwas including Room No.8.

Smt. Jambuvanti Harendrabhai Parekh who is claiming to be one of the legal representatives of the deceased Mr.

Harendrabhai Kapilray Parekh has submitted to the Developer M/s. Sea Jewel

Property Developers Pvt. Ltd. an Affidavit cum Declaration, Indemnity Bond and other

related documents including NO OBJECTION of the other legal heirs as

mentioned herein above to hand over the possession in respect of Room No.8 (New Flat No. 1003) in the Ruxmani Niwas (Sea Jewel), Daftary Road, Malad (East), Mumbai-400 097.

Any person/s or banking institutions having any claim or right in respect of the said Room No.8 (New Flat No. 1003) or any part

thereof, by way inheritance, share, sale, charge, lease, tenancy, license, lien, trust, gift, exchange, possession, easement or

otherwise howsoever, are hereby required to intimate the undersigned in writing within

21 days from the date of publication of this

notice of his/her/their such claim, if any, with all supporting documents, failing which the

possession of the said Room No.8 (Flat No. 1003) shall be handed over to the said Smt. Jambuvanti Harendrabhai Parekh without

reference to such claim and the claims received thereafter, if any, of such person/s

shall be treated as waived and not binding

If no claims/objections are received within the period prescribed above, then we shall handover the possession of the said Flat in

the new building Sea Jewel to the said Smt. Jambuvanti Harendrabhai Parekh. The

claims/ objections if any, received by us

within the period prescribed along with the legal documents shall be dealt with in the

M/s. Sea Jewel Property Developers LLP

manner provided under the law.

Dated this 19 day of May, 2021.

Mumbai

Road, Borivali (West), Mumbai 400 092

Given under my hand and the seal of the Tribuna

Mr.Kailashchandra L. Vyas Arbitrator attached to Bharat Co-op Bank (Mumbai) Ltd. Geesee Co-op.Housing Society Ltd., Opp. Vidyanagari University Complex, Kalina, Santacruz (East), Mumbai -400 098

PUBLIC NOTICE

Date :07.05.2021

NOTICE is hereby given by Sea Jewel Property Developers LLP (Formerly M/s. Sea Jewel Property Developers Pvt. Ltd) having Registered Office at A/305, Ramkrishna CHSL, Babhai Naka, L.T.Road, Borivali (West), Mumbai 400 092 One Shri, Harshad Ramniklal Thakkar was the original tenant in respect of Room No. 14 on monthly tenancy basis in the building known as Ruxmani Niwas, Daftary road malad (East), Mumbai 400 097 he died 4th August, 2019 and prior to that Mrs Veena Harshad Thakkar who was the wife of the original tenant also expired on 14th
July, 2013 leaving behind 1 son and 1 hter as mentioned here in above

Late Shri Harshad Ramniklal Thakkar had entered into an Agreement for Permanent Alternate Accommodation with M/s. Sea Jewel Property Developers Pvt. Ltd and had given consent for the redevelopment of the building known as Ruxmani Niwas including Room No.14. As per the information provided by the

Legal heirs and legal representative of the deceased tenant, following are the Legal heirs (a) Mr. Vishal Harshad Thakkar, Age 41 years having address Room No.14, Ruxmani Niwas, Opp. Ajanta Hotel, Daftary Road, Malad (East), Mumbai -400097 and (b) Kinnari Vikas Shah, Age 40 years, residing at 13, Geeta Bhavan, Haji Bapu road, Near M. W. Desai Hospital, Malad (East), Mumbai 400 097.

They are claiming to be the only legal heirs and legal representatives of the deceased Shri Harshad Ramniklal Thakkar and Mrs. Veena Harshad Thakkar and have submitted to the Developer M/s. Sea Jewe submitted to the Developers Nvt. Sea Javes Property Developers Pvt. Ltd. an Affidavit cum Declaration, Indemnity Bond and other related documents for handing over the possession in respect of Room NO.14 (New Flat No. 904) in the Ruxmani Niwas (Sea Jawel), Daftary Road, Malad (East), Mumbai-400 097. Mumbai-400 097.

Any person/s or banking institutions having any claim or right in respect of the said Room No.14(New Flat No. 904) or any part thereof, by way inheritance, share, sale, charge, lease, tenancy, license, lien, trust, gift, exchange, possession, easement or otherwise howsoever, are hereby required to intimate the undersigned in writing within 21 days from the date of publication of this all supporting documents, failing which the possession of the said Room No. 14 (Flat No. 904) shall be handed over to the aforesaid legal heirs without reference to such claim and the claims received thereafter, if any, of such person/s shall be treated as waived and not binding on us.

If no claims/objections are received within the period prescribed above, the we shall the period prescribed above, the we shall handover the possession of the said Flat in the new building Sea Jewel to the aforesaid legal heirs. The claims/ objections if any, received by me within the partial prospiled shall be also a significant to the said shall be also as the period prescribed along with the legal documents shall be dealt with in the manne

M/s. Sea Jewel Property Developers LLP

Dated this 19 day of May, 2021.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by Sea Jewel Property Developers LLP (Formerly M/s. Sea Jewel Property Developers Pvt. Ltd) having Registered Office at A/305 Ramkrishna CHSL, Babhai Naka, L.T Road, Borivali (West), Mumbai 400 092. One Shri. Chandulal Dhirajlal Modi was the original tenant in respect of Room No. 6 on monthly tenancy basis in the building known as Ruxmani Niwas, Daftary Road, Malad (East), Mumbai 400 097 till he died on 7th January, 2018 and prior to that Mrs Pushpa Chandulal Modi who was the wife of the original tenant also expired on 03.01.2016 leaving behind 2 sons and 2 daughters as mentioned here in above. Late Shri. Chandulal Dhirailal Modi had

Alternate Accomodation with M/s. Sea Jewel Property Developers Pvt. Ltd and had given consent for the redevelopment of the building known as Ruxmani Niwas including Room No.6. As per the information provided by the

As per trie linformation provided by the Legal heirs and legal representative of the deceased tenant, following are the Legal heirs (a) Mr. Ajay Chandulal Modi, Age 61 years having address Room No.6, Ruxmani Niwas, Opp. Ajanta Hotel, Daftary Road, Malad (East), Mumbai 400097 (b) Nilam Yogesh Mehta, Age 58 years, residing at D/74, Vyomesh Apartment, Above Swami Narayan Temple, Opp. Gokul Hotel, Prem Nagar, S.V.Road, Borivali (West), Mumbai-400 092 (c) Harsha Bharat Cheb, Age 54 years, accident at Denn Na Shah, Age 54 years, residing at Room No. A-14, 552 Geeta CHS, Near Oxford School, Sector-5, Charkop, Kandivali (West), Mumbai 400 067 and (d) Alpesh Chandula Modi, Age 51 years, residing at 1603, Rashmi heights CHS Ltd., Dayabhai Patel Road, Opp. M.W. Desai Hospital, Malad (East).Mumbai 400 097.

legal representatives of the deceased Shri Chandulal Dhirajlal Modi and Mrs. Pushpa Chandulal Modi and have submitted to the Developer M/s. Sea Jewel Property Developers Pvt. Ltd. an Affidavit cun Declaration, Indemnity Bond and othe related documents to hand over the possession in respect of Room No.6 (New Flat No. 1004) in the Ruxmani Niwas (Sea Jewel), Daftary Road, Malad (East) Mumbai-400 097.

They are claiming to be the only heirs and

Any person/s or banking institutions having any claim or right in respect of the said Room No.6 (New Flat No. 1004) or any par thereof, by way inheritance, share, sale charge, lease, tenancy, license, lien, trust gift, exchange, possession, easement or otherwise howsoever, are hereby required to intimate the undersigned in writing within 21 days from the date of publication of this notice of his/her/their such claim, if any, with all supporting documents, failing which the possession of the said Room No.6 (Flat No 1004) shall be handed over to the aforesaid legal heirs without reference to such claim and the claims received thereafter, if any, o such person/s shall be treated as waive and not binding on us.

If no claims/objections are received within the period prescribed above, the we shall handover the possession of the said Flat in the new building Sea Jewel to the aforesaid legal heirs. The claims/ objections if any received by us within the period prescribed along with the legal documents shall be dealt with in the manner provided under the

M/s. Sea Jewel Property Developers LLF Mumbai

Dated this 19 day of May, 2021



E-TENDER NOTICE

E-tenders are invited from eligible contractors for the carrying out the following works

under Baramati Zone.						
e-Tender No.	Name Of Work	Estimated Amount Rs. In Lakh	Tender Cost Rs.	EMD Cash/D.D. Rs. In Lakh		
CE/BMTZ/ T-03/2021-22	Full Turnkey Contract for Supply, Transport, Construction, Erection, Testing & Commissioning of Power evacuation work at 132 KV Nimboni (Mangalweda) Substation under Solapur Circle	789.58	10900/- (Including 18% GST)	3.958		
CE/BMTZ/ T-04/2021-22	Full Turnkey Contract for Supply, Transport, Construction, Erection, Testing & Commissioning of Power evacuation work at 132 KV Wagdari Substation under Solapur Circle	274.52	5900/- (Including 18% GST)	1.373		

The details are available on MSEDCL web site http://works.mahadiscom.in/eTender/etender. The date of sale is from 20/05/2021 to 05/06/2021 & the last date of submission of bids is 06/06/2021 Contact Person. Executive Engineer (Adm.), Baramati Zone. Mobile No. 7875768003.

H.O.PRO No. 252 Chief Engineer, MSEDCL, BMTZ

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION (A Government of Maharashtra Undertaking) E Tender Notice No.09/2021-2022 (Mumbai)

E Tenders are invited for below work from registered contractors Sr. **Estimated Cost** Name of Work M&R to Effluent Disposal scheme at Mahad Indl. Area... Replacement & deepening of heavily damaged existing 700 mm dia PSC pipeline patch by new 41,88,179.00 710 mm dia HDPE pipe line on effluent disposal Gravity main from Chainage 14154.00 to 14284.00 M&R to Water Supply Scheme for Pen-Alibag Region & Nagothane Industrial Rs. Area... Supply of Aluminum sulphate 8% liquid (Iron free) as per IS 260/1969 at 1,08,67,500.00 M.I.D.C. stores Poynad & Nagothane. M & R to street light in TTC Industrial Area.... Comprehensive annual Rs. 7,01,760.00 maintenance of street lights over mahape flyover bridge on Shil Mahape road, Adivli flyover bridge & Mahape office premises. M&R to UDDS @Badlapur Industrial Area... Repairing to 50 HP VNC Pumps 13.06.680.00 M&R to Booster pump house, AAIA ...Providing labour services to carrying regular operating & routine maintenance works at Booster pump house @ AAIA. 11.05.368.00 M&R to water WSS for PAR & NIA. Annual maintenance to pre-chlorination Rs systems, chlorine leak absorption systems & pedestal mounted vacuum type chlorinator panels of capacity 10 Kg/hr. @ WTP-Poynad,5Kg/hr. @ WTP-20,89,060.00

The blank tender forms for above works will be available from 19/05/2021 to 02/06/2021 on MIDC's Website http://www.midcindia.org.
Interested agencies may upload their queries before 24/05/2021. Answers to the queries / MIDC

Nagothane and 5Kg/hr. @ HSR-Welshet, for the period of two years.

Clarification will be available from 27/05/2021 on Website of MIDC.

www.navshakti.co.in

किंमत ३ रुपये

MERCURY LABORATORIES LIMITED CIN: L74239MH1982PLC026341

Regd. Office: F-18, Shreeji Bhuvan, 51 Mangaldas Road, MERCURY Princess Street, Mumbai – 400 002 Web: www mercurylabs com

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and Regulation 47 SEBI (Listing obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday May 27, 2021 inter alia to consider & approve the Audited Financial Results for the Quarter /Year ended on March 31, 2021 along with other items of agenda.

Information in this regard is also available on the website of the Company i.e. www.mercurylabs.com and on the website of the Stock

For Mercury Laboratories Limited

Kinial Khandelwa

Place : Mumbai Date : May 19, 2021



Bajaj Electricals Ltd. Inspiring Trust

CIN: L31500MH1938PLC009887 Regd. Office: 45/47, Veer Nariman Road, Mumbai 400 001. Tel.: 022 - 6149 7000, Email ID: legal@bajajelectricals.com Website: www.bajajelectricals.com

NOTICE

NOTICE is hereby given, pursuant to the provisions of Regulations 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, that a Meeting of the Board of Directors of Bajaj Electricals Limited (the "Company") will be held on Tuesday, May 25, 2021, to consider, approve and take on record, inter-alia, the annual audited financial results of the Company for the financial year ended March 31, 2021.

This intimation is also available on the website of the Company www.bajajelectricals.com and on the websites of the stock exchanges, where the securities of the Company are listed, viz. www.bseindia.com and

For Bajaj Electricals Limited

Place: Mumbai Ajay Nagle EVP and Head – Legal & Company Secretary Date : May 19, 2021

EMCO LIMITED

Registered Office: N-104, MIDC Area, Village Mehrun, Jalgaon - 425003, Maharash India. Tel- 257 2272 462, Email - emco.corporate@emco.co.ii Head Office: Plot No. F-5, Road No. 28, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400 604, Maharashtra, India. CIN: L31102MH1964PLC013011

EXTRACT OF THE STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS OR THE QUARTER AND PERIOD ENDED SEPTEMBER 30, 2020

Quarter Year Ended Ended Ended Ended 0-09-2020 30-09-2019 30-09-2020 31-03-2020 Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary 791.04 (12,746.26) (1,32,670.12) (6,231.60) (8.467.68) items)
Net Profit / (Loss) for the period before (6,231.60) (8,467.68) (12,746.26) (1,34,379.22) tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after ta: (after Exceptional and/or Extraordinary (6.231.60) (8.467.68) (12.746.26) (1.59.290.62) tems)
Total Comprehensive Income for the (12.746.26) (1.59,290.62) period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other (6,231.60) (8.467.68) Comprehensive Income (after tax) 1,358.19 1,358.19 1,358.19 1,358.19 serves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited (1,66,600.39) lance Sheet of the previous year Earnings Per Share Not Annualized for the Quarter) (12.47). Diluted:

Note:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full detailed format of the Quarterly Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity.
b) The Honorable National Company Law Tribunal, Mumbai ("NCLT") on 22 July 2019 admitted the Corporate Insolvency Resolution Process ("CIRP") application filed against the Company and appointed Mr. Kedarram Ramratan Laddha as the Interim Resolution Professional ("IRP") in terms of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 (the Code). Further, the committee of creditors constituted during the CIRP in its first meeting held on 16 September 2019, has appointed Mr. Sundaresh Bhat as the RP to manage the affairs of the Company. In view, of the pendency of the CIRP, the power and responsibilities of the Board of Directors shall vest with the RP under the provision of the Code.

In view, of the pendency of the CIRP, the power and responsibilities of the Board of Directors shall vest with the RP under the provision of the Code.

2) The above Statement of Standalone unaudited results for the Quarter and period ended 30 September 2020 ("the Statement") has been reviewed by the Insolvency Resolution Professional Mr. Sundaresh Bhat (IBBI Registration no. IBBI/IPA-001/IPP00077/2017-18/10162) based on data provided by the Accounts Department and supervised by Mr. Ganesh Tawari (CFO) of EMCO Limited. It is pertinent to note that the Resolution Professional made all practicable and reasonable efforts from time to time to facilitate information/data from the officials of the Company in relation to the preparation of the statements of the company and also the information required by the auditors for the purpose of carrying out the audit of the results of the company, It is to be noted that any data pertaining to the financial statements up to the half year ended 30 September 2019 provided to the auditors for the purpose of audit, pertain to the year prior to the appointment of the Resolution Professional and therefore, while facilitating the collection and dissemination of the said information, the Resolution Professional has relied upon and assumed the accuracy/veracity of the data/information provided by the officials of the company, suspended directors, and the records of the company made available to the Resolution Professional, which the Resolution Professional has relied upon and the data/information provided by the officials of the company and has placed confidence in the data/information provided by the officials of the company and has placed confidence in the data/information provided by the officials of the company and has placed confidence in the data/information. Readers and users of these statements/statements are advised to do their due diligence before arriving at any conclusions. The Resolution of professional has signed.

of The Company is in the business of manufacturing Transformers and execution of projects related to power transmission and as such there are no separate reportable operating segments as defined by Ind AS 108- "Operating Segments. For management purposes the Company has only one reportable segment as follows: Transmission and Distribution Segment within Power Sector.

Previous period figures have been regrouped / reclassified wherever necessary to correspond with the current period classification / disclosure.

SUNDARESH BHAT
Resolution Professional of EMCO Limited (in CIRP)

IBBI Registration no. IBBI/IPA-001/IP-P00077/2017-18/10162
IBBI Registered Address: BDO Restructuring Advisory LLP, Level 9,
The Ruby, North West Wing, Senapati Bapat Road,
Dadar (W), Mumbai 400028, INDIA

FEDERAL BANK

Loan Collection & Recovery Department Mumbai Division

The Federal Bank Ltd., LCRD/Mumbai Division. 134, Jolly Maker Chambers No. II, 13th Floor, Nariman Point, Mumbai 400 021.

Phone: 022 – 22853712/22028427, E-mail Id: bbyo@federalbank.co.in, website: www.federalbank.co.in

SPEED POST with AD

1) Mr. Mukesh Pillai, aged 44 years, Son of Mr. Sadashivan Pillai, residing | 2) Mrs. Nandini K Mali, aged 39 years, Wife of Mr. Mukesh Pillai, at, RH 10, Insignia Brook Land, Undri, Pisoli Road, Pune- 411060,

Plot No: 79, Clover Hills CHS Ltd, NIBM Undri Road, Kondhwa Khurd, Taluka Haveli, District -Pune, Maharashtra - 411048

A Sole Proprietary firm of Mr. Mukesh Pillai carrying on business in the name and style of Bombay Glaze, having its place of business at,

At Gala 566, Sr No 37, Hissa No: 1, 4 3 2 Pisoli Industrial Zone, Pune 411 060. Maharashtra

residing at RH 10, Insignia Brook Land, Undri, Pisoli Road, Pune 411060, Maharashtra Also at.

Plot No: 79, Clover Hills CHS Ltd, NIBM Undri Road, Kondhwa

Khurd, Taluka Haveli, District - Pune, Maharashtra - 411048

Notice issued under section 13(21 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 (hereinafter referred to as Act).

You have availed of the following credit facilities from the Federal Bank Ltd a company registered under the Companies Act having registered office at Alwaye (hereinafter referred to as the bank) through its branch at Mumbai / Crawford Market, after executing necessary security agreements / loan documents in favour of the Bank

Limit Sanctioned Renewal/ Outstanding balance in Rupees Loan Type Availed by No. in Rupees. Sanction date OD & Cash Credit 1,60,00,000/ 25/07/2019 Rs. 1,66,47,471.00 with 1st of you as the principal borrower further interest @ 11.55% and 2nd of you as co-applicant/ No: 12855500002574 from 01/04/2021 and cost thereon GECL : Term Long Rs 40 66 361 49 with 39 48 000/-23/07/2020 1st of you as the principal borrower further interest @ 11.25% from Loan Account and 2nd of you as co-applicant 24/03/2021 and cost thereon through Power of No: 12856900000911 co-obligant Attorney. lousing long RS. 4,48,81,019.27 With further interest @ 11.25% from and 2nd of you as co-applicant / Loan Account No. 12857300000964 12/04/2021 and cost thereon co-obligant

Towards the security of the aforesaid credit facilities availed of from the Bank, 1st of you have created security interest in favour of the Bank by way of hypothecation of the following movable property/ies.

Description of Hypothecated Movable Property

Hypothecation of book debts with 50% margin. Hypothecation of stock with 25% margin.

Towards the security of the aforesaid credit facilities availed of from the Bank, 1st and 2nd of you have created security interest in favour of the Bank by way of mortgage in respect of the following Immovable properties, more fully described below, Description of Mortgaged Immovable Property mortgaged for credit facilities 1 & 2 above:-

All that piece and parcel of the Row House in apartment named as "Insignia Brooklands" Row House No: RH-10, Ground + First Floor admeasuring 1811.25 Sq ft that is 168.27 built up area and Unit eye level terrace area admeasuring 176.25 sqft (16.37 sq mtrs) chargeable area and Unit top terrace area admeasuring 173.75 sq ft (16.14 sq mtrs) chargeable area and Unit garden terrace admeasuring 371 sq ft (34.46 sq mtrs) chargeable area along with Unit parking area of 87.50 sq ft (8.13 sq mtrs) chargeable area situated in land bearing Survey No: No:46/1/1A, and 46/1/1B of village Undri, bounded on the East by Undri Boundary, on the South by remaining portion of Survey No: 46/1, on the West by Survey No: 45, on the North by Survey No: 45 and Survey No:59/1A of village Pisoli, bounded on the East by Undri Pisoli Road, on the South by remaining portion of Survey No:59/1A, on the West by Pisoli boundary and on the North by Survey No: 6, Near Euro School, Besides Mirchandani Bellagio Society, Undri, Pisoli, Taluka - Hayeli, District Pune, Pin code - 411060, State of Maharashtra together with all building existing and or to be constructed and presently bounded on the East by Row House No:11, on the South by Internal Road, on the West by Row House No:9 and on the North by open space.

Description of Mortgaged Immovable Property mortgaged for credit facility 3 above:

All that piece and parcel of the land and Residential Bunglow in "Clover Hills Co-Op Housing Society Ltd", admeasuring 6101 Sq Ft that is 567 Sq. Mtrs along with together with standing construction of Bunglow admeasuring 4140 Sq. ft, that is 384.75 Sq Mtrs of built up area in the project known as Clover Hills In Plot No: 79, bearing Survey No: 27, H,,sa No. 2,3,4,6Å/1,6A/2, 68 7 8/1 8 B/2, besides Clover Heights Society situated at NIBM Undri road, Khondwa Khurud Village, Haveli Taluka, Pune District, Maharoshtra together with all building existing and or to be constructed and bounded on the East by internal Rood, on the South by Plot No: 81, on the West by part of Plot No: 112 & pan of Plot No: 110 and on the North by Plot No. 77.

The aforesaid Hypothecated / Mortgaged properties are hereinafter referred to as 'the secured assets'. You have defaulted repayment of the above secured debts in violation of the agreed terms and the OD & Cash Credit Loan Account No: 12855500002574 and GECL: Term Loan Loan Account No: 12856900000911 which were classified as Non-Performing Assets on 30/03/2021, and Housing loan Loan Account No: 12857300000964 was classified as a Non Performing Asset on 12434/2021, as per the guidelines of RBI.

The undersigned being Authorised Officer of the Federal Bank Ltd. hereby informs you that a sum of Rs.6,55,94,851.76 (Rupees Six Crores Fifty Five Lakhs Ninety Four Thousand Eight Hundred Fifty One and Paisa Seventy Six Only) together with further interest per annum with monthly rest plus costs and charges thereon as mentioned aforesaid is due from you jointly and severally, under your loan accounts with Mumbai / Crawford Market branch of the Bank

As such, the bank as a secured creditor as envisaged under section 2(zd) of the Act hereby call upon you, as contemplated under Sec.13 (2) of the said Act, to pay the said amount with further interest thereon as detailed above, till the date of payment and costs / other charges within 60 days from the date of this notice. Failing which the Bank as a secured creditor shall be constrained, without prejudice to any of its other rights and remedies, to take, without any further notice, the following recourse measures prescribed under section 13(4) of the Act against you:

1. To take possession of the secured assets both movable and immovable including mortgaged properties described above and transfers'the assets by way of lease, assignment or sale for realizing the dues.

2. To take over the management of the secured assets and transfer them by way of lease, assignment or sale for realizing the dues. 3. To appoint any person to manage the secured assets the possession of which has been taken over by the bank

4. To require at any time by notice in writing, to any person who has acquired any of the secured assets from you and from whom any money is due or may become due to you, to pay to the bank

You are also put on notice that as per section 13(13) of the Act, you shall not after receipt of this notice transfer by way of sale, lease or otherwise any of the secured assets referred to in this notice in any manner whatsoever to the prejudice of the interest of the bank without its prior writter

You are also put on notice that Section 13(6) of the Act empowers the bank to give a valid title to the transferee all rights in, or in relation to, the secured asset transferred as if the transfer had been made by the owner of such secured asset. Please be informed that in the event of your failure to discharge your liability in full within 60 days from the date of this notice and the bank initiates remedial actions under the provisions of the Act, you shall further be liable to pay to the bank all cost, charges and expenses incurred in that connection. Your attention is also invited to the provision of Section 13(8) of the Act, in respect of time available to redeem the secured assets (Security Property). In case the dues are not fully satisfied with the sale proceeds of the secured assets, the bank shall proceed against you for the recovery of the balance amount personally This notice is issued without prejudice to the other rights and remedies available to the bank for recovering its dues

Dated this the 19th day of April 2021

For The Federal Bank Ltd.

Assistant Vice President & Division Head Loan Collection & Recovery Department - Mumbai Division (Authorised Officer under SARFAESI Act)

RH 10, Insignia Brook Land, Undri, Pisoli Road, Pune - 411060. Maharashtra

Plot No: 79, Clover Hills CHS Ltd, N1BM Undri Road, Kondhwa Khurd, Taluka Haveli, District - Pune, Maharashtra-411048 (Shri Mukesh Pillai is a constituent attorney / representative of Smt. Nandini K Mali for the above said

GBCL: Term Loan Loan Acccount No: 12856900000911 and hence this notice is endorsed to him also as service to Smt. Nandini K Mali.)

Copy to: 1. Shri Mukesh Pillai, residing at

(AJEET TRIPATHI) **Recovery Officer**

IDBI BANK LTD .. APPLICANT / CERTIFICATE HOLDER **VERSUS** FOUR PILLARS COMMUNICATIONS PVT. LTD.& ORS.
.. DEFENDANTS / CERTIFICATE DEBTOR

Notice for Settling the Sale Proclamation

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. I

Government of India,
Ministry of Finance, Department of Financial Services

MTNL Building 2nd Floor, Telephone Bhavan, Strand Road, Apollo Bandar,

Badhwar Park, Near Fish Market,

Colaba, Mumbai - 400 005

RECOVERY PROCEEDING NO. 47 OF 2013

ORIGINAL APPLICATION NO. 155 OF 2012

To, 1. Four Pillars Communications Pvt. Ltd.

i) 610, Damji Shamji Trade Centre, Vidyavihar (W), Mumbai 400 086.

ii) G-1, Plot No. 5, MLU Sector, Dwarka, New Delhi.

2. Kailash Sharma Flat No. 304, 3rd Floor, "C" Wing, Tara Building, Shristi Complex, Saki Vihar Road, Opp. L&T Gate No. 7, Powai, Mumbai 400 076.

3. Shivam Kailash Sharma Flat No. 304, 3rd Floor, "C" Wing, Tara Building, Shristi Complex, Saki Vihar Road, Opp. L&T Gate No. 7, Powai, Mumbai 400 076.

4. Mrs. Padma Kailash Sharma Flat No. 304, 3rd Floor, "C" Wing, Tara Building, Shristi Complex, Saki Vihar Road, Opp. L&T Gate No. 7, Powai, Mumbai 400 076. 5. Swati Kailash Sharma Flat No. 304, 3rd Floor, "C" Wing, Tara Building, Shristi Complex

Saki Vihar Road, Opp. L&T Gate No. 7, Powai, Mumbai 400 076. Whereas the Hon'ble Presiding Officer, DRT-I, Mumbai has issued Recovery Certificate in O.A. No. 155 of 2012 to pay to the Applicant Bank /financial Institution a sum of Rs.12,31,12,312.15 (Rupees Twelve Crores Thirty One Lacs Twelve Thousand Three

Hundred Twelve and Paise Fifteen only) with interest and cost. Whereas you have not paid the amount and the undersigned has attached the under mentioned property and ordered its sale.

You are hereby informed that 08.06.2021 has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are hereby called upon to participate in the settling the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances charges, claims and liabilities attaching to the said properties or any portion thereof.

SPECIFICATION OF IMMOVABLE PROPERTIES (a) Unit No. 313, 3rd Floor, A- Wing, Kanara Business Centre, Asalfa Ghatkopar Link Road

Ghatkopar (East), Mumbai- 400 075. (b) Unit No. 610, 6th Floor, Damji Shamji Trade Centre, Near Vidya Vihar Railway Station Vidya Vihar (West), Mumbai- 400 086.

(c) Flat No. 304, 3rd Floor, "C"- Wing, Tara Building, Shristi Complex, Saki Vihar Road, Opp. I & T, Gate No.7, Powai, Mumbai- 400 076. Given under my hand and seal on this 13th day of May, 2021 at Mumbai.

Seal)

Debts Recovery Tribunal-I Mumbai

सदर प्रसिद्धी द्वारे कळविण्यात येत आहे

इ. धा.: २५८७ ८५००, फॅक्स : २५८७ ८५०४

TJSB SAHAKARI BANK LTD. MULTI-STATE

सरफेसी कायद्याच्या नियम ३(१) च्या मान्यतेसाठी जारी हिमांड नोटीस कलम १३(२) अंतर्गत प्रसिद्धीसाठी

ज्याअर्थी टिजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, त्यांचे कार्यालय टिजेएसबी हाऊस, प्लॉट क्र. बी ५, रोड क्र. २, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम) ४०० ६०४ ह्यांच्या द्वारे खालील रकाना क्र. ०३ मध्ये नमूद कर्जदार/हमीदार/गहाणदार ह्यांनी बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्ज सुविधेचे मुद्दल परत करण्यामध्ये आणि त्यावरील व्याजाचा भरणा करण्यामध्ये कसूर केली आहे आणि म्हणून नमूद सूविधा अकार्यक्षम मालमत्ता म्हणून जाहीर करण्यात आली आहे . सिक्युरीटायझेशन अँड रिकस्टक्शन ऑफ फायर्नेन्शियल असेटस अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट अक्ट. २००२ ज्या कलम १३(२) च्या अंतर्गत त्यांना त्यांच्या अखेरच्या ब्रात असलेल्या पत्यावर सचना पाठविण्यातत आल्या होत्या. तथापि त्याची अंमलबजावणी न झाल्यामळे परत आल्या आणि म्हणन त्यामळे त्यांन

कर्जदार/हमीदार/गहाणदाराचे नाव	१३ (४) सूचना दिनंका/एनपीए दिनांक/थकीत रक्कम	कारवाई करण्यात येणाऱ्या सुरक्षित संपत्तीच्या मालमत्तेचा पत्ता
१. श्री. विश्वकर्मा राजदेव रामदुलार	सूचना दिनांक ११.०२.२०२१	अनुसूची क्र. १ :- प्लॉट सर्व्हें क्र. १४/२ए/२+२बी/२/बी, अंदाजीत क्षेत्र
(कर्जदार आणि गहाणदार)	एनपीए दिनांक : १०.११.२०२०	५६५.५४ चौ. मीटर्स, सिटी सर्व्हे क्र. ३५९, पंचक, नाशिक येथे वसलेली
१. श्री. विश्वकर्मा सुभाषकुमार जे.	३१.०१.२०२१ अनुसार शिल्लक	मालमत्ता ही सर्व तुकडे आणि पार्सल सहीत स्थित आहे.
२. श्री. यादव सुनिल बालकृष्णा	रक्कम रु. १७,१२,३६७.००	पुर्व :- एस. क्र ३ पश्चिम :- ०९ मीटर्स रोड
(हमीदार)	०१.०२.२०२१ पासूनच्या	दक्षिण :- सत्यप्रसाद को.ऑप.हौ.सोसायटी
	व्याजाच्या सह	उत्तर :- एस. क्र. १४ (चा तुकडा)
		तारण मालमत्तेचा तपशील :-
	कर्ज खाते क्र (१६/एसएस-	फ्लॅट क्र.१९ आणि २०, चौथा मजला, अंदाजित क्षेत्र ८४.१० चौ.मी., आर्ची
	एम/४५० आणि ४५१)	व्हू अपार्टमेंट, भैरवनाथ नगर, सायखेडा रोड, पवारवाडी, जेल रोड, नाशिक
	शरणपुर रोड, नाशिक शाखा	प्रोजेक्टमधील इमारतीत अनुसूची १ मध्ये उल्लेख केलेला परिसर

आता टीजेएसबी सहकारी बँक लि च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी मागणी सुवनेच्या पर्यायी सेवेसाठी पावले उचलली आहेत. वरील मालमत्तेच्या कर्जदार व गहाणदार यांना सूचित करण्यात येते की, सदरहू जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरण्यात यावी. जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरण्यास अपयशी ठरल्यास सिक्युरीटायझेशन ॲंड रिकस्ट्रक्शन ऑफ फायर्नेव्शियल असेटस अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अक्ट, २००२ अंतर्गत टीजेएसबी सहकारी बँक लि., प्राधिकृत अधिकारी यांव्याकडून पुढील कार्यवाही केली जाईल. या नोटीशीद्वारे कलम १३(१३) अंतर्गत कर्जदार/हमीदार/गहाणदार यांना सुचित करण्यात येते की बँकेकडे तारण ठेवलेली तारण मालमत्ता ही विक्री/ भाडेतत्वावर अथवा हस्तांतरीत करू नये.

दिनांक : १९.०५.२०२१ ठिकाण : ठाणे.

प्राधिकृत अधिकारी (टिजेएसबी सहकारी बँक लिमिटेड)

*उपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.

HSBC (X)

दि हाँगकाँग अँड शाघाई बँकिंग कॉर्पोरेशन लि.

नेस्को आयटी पार्क बिल्डिंग न. 3, 9, 10 आणि 11 वा मजला, नेस्को काँप्लेक्स, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई 400063.

शुध्दीपत्रक

दिनांक: 19 में 2021 दिनांक 3 में 2021 च्या ई-लिलाव सूचनेच अद्ययावत वेळापत्रक

फ्लॅट नं. 4102 आणि 4202, 41 आणि 42 वा मजला, विंग सी, लोढा बेलिसिमो सीएचएसएल, अपोलो मिल्स कपाउड, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई- 400011 येथे असलेल्या मालमत्तेच्या विक्रीसाठी 3 में 2021 रोजी प्रकाशित झालेल्या ई-लिलाव सूचनेसंदर्भात आणि जी ई-लिलाव वेबसाइट www.bankeauctions.com वर

निरिक्षण करण्याची तारीख 19 में होती, बोली प्राप्त करण्याची शेवटची तारीख 24 में 2021 होती आणि ई-लिलाव 27 में 2021 रोजी होणार होता, पण राज्य सरकारने लॉक डाउनचा विस्तार केल्यामूळे निरिक्षण करण्याची तारीख, बोली सादर करण्याची तारीख आणि ई-लिलावाची तारीख अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे, ह्या तारखा खाली दिल्या आहेत आणि त्यासाठी हे शुध्दीपत्रक प्रकाशित केलं आहे.

अद्ययावत निरिक्षण, बोली आणि लिलावाच वेळापत्रक खाली दिल्यानसार आहे

कामाचा तपशील	दिनांक
निरिक्षणाची अद्ययावत तारीख	शुक्रवार, 18 जून 2021
ई-लिलाव साइटवर बोली सादर करण्याची शेवटची तारीख (भारतीय प्रमाणवेळेनुसार 15.00 तासाना किंवा आधी)	शुक्रवार, 25 जून 2021
लिलावाची अद्ययावत तारीख	मगळवार, २९ जून २०२१

ऑनलाइन ईएमडी तयार करण्यासाठी तपशील:-खाते क्रमांक-010-909968-042 लाभार्थीच नाव:-ई-ऑक्शन ईएमडी सस्पेन्स अकाउंट नंबर, आयएफएससी कोड: एचएसबीसी0400002

प्राधिकृत अधिकारी स्थान: मुंबई

👔 नाशिक महानगरपालिका, नाशिक प्रथम मुदतवाढ

पाणी पुरवठा यांत्रिकी विभागाकडील (NIT) ई - निविदा सूचना क्र. **०४/२०२१-२२** या निविदेस **दि. २०.०५.२०२१** पावेतो निविदा विक्री व स्वीकृतीस दुपारी ३.०० वा. पावेतो मुदतवाढ देण्यात येत आहे.

ज.सं./जा.क्र./७२/दि. १८/०५/२०२१

अतिरीक्त आयुक्त (सेवा) होरोनाची थांबवा साथ, वारंवार धुवा आपले हात नाशिक महानगरपालिका , नाशिक

FUTURE MARKET NETWORKS LIMITED

Corporate Identification Number (CIN): L45400MH2008PLC179914 Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari – Vikhroli Link Road Jogeshwari East, Mumbai – 400060 | Tel: 022 – 6299 5303 | Fax: 022 – 62995473 Email: info.fmnl@futuregroup.in | Website: www.fmn.co.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, May 26, 2021, interalia, to consider and approve the Audited Financial Results (both Standalone and Consolidated) for the quarter and year ended March 31, 2021.

This notice may be accessed on the website of the Company at www.fmn.co.in, website of BSE Ltd. at www.bseindia.com and website of National Stock Exchange of India Ltd at www.nseindia.com.

For Future Market Networks Limited

Anil Cheriar

Date: May 18, 2021 Place : Mumbai

IDFC FIRST

Bank

Head - Legal & Company Secretary

कार्यालय क्र. १, तळमजला, पुष्पक सीएचएस, गोमांतक हॉलसमोर, मालविया रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७. फोन : १८००१२३४४२७ / ०२२ २६१०१०७६-७९ ईमेल : collections@mhfcindia.com



मागणी सुचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये

सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील कर्जदार ज्यांनी स्वतंत्र मायक्रो हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एसएमएचएफसी) कडून कर्ज घेतले आणि एसएमएचएफसी कडे समान मासिक हप्त (ईएमआय) चुकते करणयात कसूर केली आहे आणि त्यांचे कर्ज खाते हे नॅशनल हाऊसिंग बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गिकृत करण्यात आले आहे. कर्जदारांना एसएमएचएफसी ला स्थावर मिळकतीचे तारण पुरविले आहे. ज्याचा तपशील खाली वर्णिलेला आहे. कर्जाची तपशील आणि एसएमएचएफसी ला तारखेस देय आणि थकीत रकमेचा सुद्धा येथे खाली नमूद करण्यात आला आहे. कर्जदार तसेच सर्वसामान्य जनतेला यादारे कळविण्यात येते की एसएमएचएफसी तारण धनकोचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या तरतुर्दीन्वये खालील कर्जदारांच्या विरोधात कार्यवाही सरु केली आहे. जर खालील कर्जदारांना सदर सचनेपासन ६० (साठ) दिवसांत त्यांच्या नावासमोर नमद केलेली चुकती करण्यास कसूर केली तर निम्नस्वाक्षरीकार मिळकतीचा कब्जा घेणे आणि तिची विक्री करण्याच्या अधिकारासह सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) अंतर्गत तारण धनकोना प्रदान केलेल्या कोणत्याही एक किंवा अधिक अधिकाराचा वापर करतील. सर्वसामान्य जनतेला येथील खालील वर्णिलेल्या मिळकतींसह व्यवहार न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

यांची नावे	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	तारणमत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत/तीं)
कर्ज क्र : एपीपी-०००-७६०	०४/०५/२०२१	फ्लॅट क्र. १७, १, शुभ गृह - वासिंद मुंबई - नाशिक नॅशन
सौ. भाग्यश्री भोपटकर	रु. ४,४८,३२०/−	हायवे, वासिंद (प), खातिवली गाव, तालुका - शहापुर, जिल
श्री. राजेंद्र भोपटकर		– ठाणे – ४२१६०४
कर्ज क्र : एपीपी-००१-१५९	०४/०५/२०२१	फ्लॅट क्र. २०४, विंग १, श्री साई अपार्ट., बिल्डिंग क्र. २, स
श्री. सिद्धेश बने	रु. ४,२६,० <i>६६/</i> –	क्र. २२७, नारिंगी-बायपास रोड, क्वालिटी हॉटेलच्या पुढे, ग
श्रीम. शीतल बने		ः नारिंगी, विरार (पूर्व) - ४०१३०३
कर्ज क्र : एपीपी-००१-३६६	०४/०५/२०२१	फ्लॅ क्र. ४०८, ए, जिवदानी कृपा सर्व्हे क्र. १२५, निराब
श्री. तानाजी बोराणे	रु. ४,४८,५७९/-	पाटील मार्ग, गितांजली शाळेच्या पुढे, मनवेलपाडा रोड, वि
श्रीम. संगिता बोराणे	, , ,	(पू.), मुंबई - ४०१३०५
कर्ज क्र : एपीपी-००२-१८४	०७/०४/२०२१	फ्लॅट क्र. १०६, कारवा (विंग-ए) सेक्टर - १, कर्म रेसिडेन
श्री. सुरेंद्र डाकुया	₹. २,९७,९३४/-	पोस्ट - धासई, शहापुर किन्हवली रोड, तालुका - शहापु
श्रीम. सुनिता डाकुया	(, (, , , , , , , , , , , , , , , , , ,	जिल्हा - ठाणे, शहापुर ४२१६०१
कर्ज क्र : एपीपी-००२-५९०	-2/-2/2-2-	प्लॅट क्र. के ४०७, अंकुश (विंग-ए) सेक्टर - १, कर्म रेसिडेन
कज क्र : एपापा-००२-५९० श्री. रुपालीरुपम दास	०३/०३/२०२० रु. ५,७०,५८५/-	पोस्ट – धासई, शहापुर, किन्हवली रोड, तालुका – शहापु
श्री. मिता दास	<i>v. 4,60,424/-</i>	पास्ट
श्रा. ामता दास श्री. राजीव दास		। जिल्हा - ठाण, शहापुर ४२८६०८
श्रा. राजाव दास कर्ज क्र : एपीपी-००३-६१४	->//-//>->9	फ्लॅट क्र. ४०१, श्री साई अपार्ट., श्री साई अपार्टमेंट, सर्व्हे इ
	08/04/2028	्रिक्ट क्र. ४०१, श्रा साई अपाट., श्रा साई अपाटमट, सर्व्ह १ १४२/२, शॉप क्र. ३, कारगील नगर, मनवेलपाडा रोड, वि
श्री. सुभाष जुमाले भीप रोज्य जगाने	रु. ४,७८,८२६/-	
श्रीम. रेखा जुमाले		(पूर्व), ठाणे - ४०१३०५
कर्ज क्र : एपीपी-००३-८२६	०४/०५/२०२१	फ्लॅट क्र. २०६, गुरू (विंग-ए) सेक्टर - २, कर्म रेसिडेन्सी पो
श्री. नरपत सिंग	रु. १,६६,२४८/-	– धासई, शहापुर, किन्हवली रोड, तालुका – शहापुर, जिल्हा
श्रीम. हेमा खानवर भाटी		ठाणे, शहापुर ४२१६०१
कर्ज क्र : एपीपी-००३-८७१	०४/०५/२०२१	फ्लॅट क्र. ३०१, अंबर (विंग-ए) सेक्टर - २, कर्म रेसिडेन
श्री. अरुण कुमार सिंग	रु. ९,६६,२६०/ -	पोस्ट - धासई, शहापुर, किन्हवली रोड, तालुका - शहापु
श्रीम. रितु सिंह		जिल्हा - ठाणे, शहापुर ४२१६०१
कर्ज क्र : एपीपी-००५-२०२	०७/०४/२०२१	फ्लॅट क्र. ४०४, ज्योती (विंग-ए) सेक्टर - ४, कर्म रेसिडेन
श्रीम. लता देवेंद्र साटेणेकर	रु. ८,६२,८६९/-	पोस्ट – धासई, शहापुर, किन्हवली रोड, तालुका – शहापु
श्री. स्नेहल देवेंद्र साटेणेकर	, , ,	जिल्हा - ठाणे, शहापुर ४२१६०१
श्री. देवेंद्र दिगंबर साटेणेकर		,,
कर्ज क्र : एपीपी-००५-४६५	०६/०४/२०२१	फ्लॅट क्र. ३, ३ (टाईप ए), राजयोग पार्क (फेज १) राजय
श्री. राकेश तांबोळी	रु. ५,३१,३३९/-	पार्क, गंगामाता मंदिराजवळ, जुना भिवंडी-वाडा रोड, तालु
श्रीम. वैशाली तांबोळी	, ., ., .,	भिवंडी, जिल्हा ठाणे - ४२१३०८
कर्ज क्र : एपीपी-००५-६८९	०६/०४/२०२१	फ्लॅट क्र. ३०६, क्रांती (विंग-बी), सेक्टर - ४, कर्म रेसिडेन
श्री. मोहम्मद झहीर अब्बास खान	₹. ८,८८,२१०/-	पोस्ट – धासई, शहापुर, किन्हवली रोड, तालुका – शहापु
श्रीम. झाकीरा खान	<i>v. c,cc, t,o</i> / -	जिल्हा - ठाणे, शहापुर ४२१६०१
<u> </u>		फ्लॉट क्र. ३०१, निर्मल प्लाझा / एम निर्मल प्लाझा सर्व्हे उ
कर्ज क्र: एपीपी-०११-५३५	08/04/2028	
श्री. कारिकुमार उमेंद्र मंडल	रु. १५,२६,९४०/-	८२/६, ९९/२, १००/२ आणि ११८/४, विद्या न
श्रीम. अनु कारिकुमार मंडल		रेसिडेंशियल कॉम्प्लेक्स, माहिम - मनोर रोड, गाव : टेंभो
	2/2/22	पालघर (पश्चिम), तालुका ८५, जिल्हा : पालघर -४०१४०
कर्ज क्र : एपीपी-०१२-१०५	03/03/2020	फ्लॅट क्र. ४०१, १, पुजा पार्क को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसाय
श्री. बाळासाहेब विठ्ठल आंधळे	रु. ११,९५,७४२/-	सर्व्हे क्र. ८०, हिस्सा क्र. २६ आणि २८ पाकखाडी खरेगा
श्री. वेभव बाळासाहेब आंधळे		कळवा पश्चिम, ठाणे.
श्रीम. पुष्पा बाळु आंधळे		
श्री. किरण बाळासाहेब आंधळे		
कर्ज क्र : एपीपी-०१३-२१६	०४/०५/२०२१	फ्लॅट क्र. ४०४, १, पुजा पार्क को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसाय
श्री. भाऊसाहेब किसन आंधळे	रु. ९,५९,८७६/-	सर्व्हे क्र. ८०, हिस्सा क्र. २६ आणि २८ पाकखाडी खरेगा
श्रीम. रंजिता भाऊसाहेब आंधळे		कळवा पश्चिम, ठाणे.
कर्ज क्र : एपीपी-०१९-९९१	०४/०५/२०२१	फ्लंट क्र. २३ बी, श्री सिद्धीविनायक रेसिडेंसी सिटी सर्व्हे इ
श्री. किरण निंबाळकर	रु. ३०,५८,७५८/-	४७६ ते ४८१, भिसेगाव येथे, बिकानेर स्वीटस्, कर्जत पू
श्रीम. सुवर्णा निंबाळकर		तालुका – कर्जत, जिल्हा– रायगड
कर्ज क्र : एपीपी-००४-१७७+टीओपी-	०४/०५/२०२१	फ्लॅट क्र. ३०४, पी, वैष्णवी सिटी सर्व्हे क्र. २१/१, देवा
००४-१७७	रु. ५,९७,०८२/- +	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८
श्री. वसीम अहमद कुंकदती	रु. १,६६,४२९/ <i>-</i>	
श्री. अहमद अब्दुलहमीद कुंकदती		
श्रीम. सहनाज अहमद कंकुडी		
_		
श्री. कासिम अहमद कुंकदती	०४/०५/२०२१	फ्लॅट क्र. ३०४, पी, वैष्णवी सिटी सर्व्हे क्र. २१/१. देवा
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८		
श्री. कासिम अहमद् कुंकदती कर्ज क्र : एपीपी–००४–४८८ श्री. बिभीषण गोरे	०४/०५/२०२१ इ. ३,५४,९९५/-	फ्लॅट क्र. ३०४, पी, वैष्णवी सिटी सर्व्हे क्र. २१/१, देवा उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी–००४–४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण	रु. ३,५४,९९५/ -	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३	रु. ३,५४,९९५/- ०६/०४/२०२१	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट उ
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ	रु. ३,५४,९९५/ -	उरळी, ताः हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट उ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ	रु. ३,५४,९९५/- ०६/०४/२०२१	उरळी, ताः हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट उ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ	\$\varphi\$, \$\	फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुका पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ	€. ₹,५४,९९५/- ○६/○४/२०२१ ₹. ७,७८,६०३/-	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ पलॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट उ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ पलॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे	\$\varphi\$, \$\	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ फ्लॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ ११ आणि १२ सर्व्हे क्र. ९५/२/ए, दौंड येथे बर्फ फॅक्टरीच
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे श्रीम. जया सोनु शेटे	₹. ₹,4%,8%4/- ○€/○४/२०२१ ₹. ७,9८,६०३/- ○४/○१/२०२० ₹. ९,६२,३६६/-	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट उ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ फ्लॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ १९ आणि १२ सर्व्हे क्र. ९५/२/ए, दौंड येथे बर्फ फॅक्टरीच मागे लिंगाली रोड, सरसावती नगर, तालुका : दौंड, जिल्हा : पु
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे श्रीम. जया सोनु शेटे कर्ज क्र : एपीपी-०३०-३७४	₹. ₹,4%,8%4/- ○₹/○४/२०२१ ₹. ७,9८,६०३/- ○४/०१/२०२० ₹. ९,६२,३६६/- ○४/०५/२०२१	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ फ्लॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ ११ आणि १२ सर्व्हे क्र. ९५/२/ए, दौंड येथे बर्फ फॅक्टरीच मागे लिंगाली रोड, सरसावती नगर, तालुका : दौंड, जिल्हा : पु फ्लॅट क्र. २०२, अल संगम रियल्टी चाकण ॲनेक्स गट इ
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे श्रीम. जया सोनु शेटे कर्ज क्र : एपीपी-०३०-३७४ श्री. अयुब शेख	₹. ₹,4%,8%4/- ○€/○४/२०२१ ₹. ७,9८,६०३/- ○४/○१/२०२० ₹. ९,६२,३६६/-	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ फ्लॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ ११ आणि १२ सर्व्हे क्र. ९५/२/ए, दौंड येथे बर्फ फॅक्टरीच मागे लिंगाली रोड, सरसावती नगर, तालुका : दौंड, जिल्हा : पु फ्लॅट क्र. २०२, अल संगम रियल्टी चाकण ॲनेक्स गट इ २५५, शेळगाव येथे, चाकण शिखरापुर रोड, एचपी पेट्रोल प्र
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे श्रीम. जया सोनु शेटे कर्ज क्र : एपीपी-०३०-३७४ श्री. अयुब शेख श्री. सोहिल शेख	₹. ₹,4%,8%4/- ○₹/○४/२०२१ ₹. ७,9८,६०३/- ○४/०१/२०२० ₹. ९,६२,३६६/- ○४/०५/२०२१	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ फ्लॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ ११ आणि १२ सर्व्हे क्र. ९५/२/ए, दौंड येथे बर्फ फॅक्टरीच मागे लिंगाली रोड, सरसावती नगर, तालुका : दौंड, जिल्हा : पु फ्लॅट क्र. २०२, अल संगम रियल्टी चाकण ॲनेक्स गट इ
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे श्रीम. जया सोनु शेटे कर्ज क्र : एपीपी-०३०-३७४ श्री. अयुब शेख श्री. सोहिल शेख	₹. ₹,4%,8%4/- ○₹/○४/२०२१ ₹. ७,9८,६०३/- ○४/०१/२०२० ₹. ९,६२,३६६/- ○४/०५/२०२१	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ फ्लॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ ११ आणि १२ सर्व्हे क्र. ९५/२/ए, दौंड येथे बर्फ फॅक्टरीच् मागे लिंगाली रोड, सरसावती नगर, तालुका : दौंड, जिल्हा : पु फ्लॅट क्र. २०२, अल संगम रियल्टी चाकण ॲनेक्स गट इ २५५, शेळगाव येथे, चाकण शिखरापुर रोड, एचपी पेट्रोल प् जवळ, तालुका खेड, जिल्हा पुणे.
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सिवता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे श्रीम. जया सोनु शेटे कर्ज क्र : एपीपी-०३०-३७४ श्री. अयुब शेख श्री. सोहिल शेख श्रीम. जाकेरा शेख कर्ज क्र : एपीपी-०१७-१७७	₹. ₹,4%,8%4/- ○₹/○४/२०२१ ₹. ७,9८,६०३/- ○४/०१/२०२० ₹. ९,६२,३६६/- ○४/०५/२०२१	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ फ्लॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ ११ आणि १२ सर्व्हे क्र. ९५/२/ए, दौंड येथे बर्फ फॅक्टरीच् मागे लिंगाली रोड, सरसावती नगर, तालुका : दौंड, जिल्हा : पु फ्लॅट क्र. २०२, अल संगम रियल्टी चाकण ॲनेक्स गट इ २५५, शेळगाव येथे, चाकण शिखरापुर रोड, एचपी पेट्रोल जवळ, तालुका खेड, जिल्हा पुणे.
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सिवता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे श्रीम. जया सोनु शेटे कर्ज क्र : एपीपी-०३०-३७४ श्री. अयुब शेख श्री. सोहिल शेख श्रीम. जाकेरा शेख कर्ज क्र : एपीपी-०१७-१७७	₹. ₹,4%,884/- ○₹/○४/२०२१ ₹. ७,92,६०३/- ○४/०१/२०२० ₹. ९,६२,३६६/- ○४/०५/२०२१ ₹. १०,८५,५१६/-	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ फ्लॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ ११ आणि १२ सर्व्हे क्र. ९५/२/ए, दौंड येथे बर्फ फॅक्टरीच् मागे लिंगाली रोड, सरसावती नगर, तालुका : दौंड, जिल्हा : पु फ्लॅट क्र. २०२, अल संगम रियल्टी चाकण ॲनेक्स गट इ २५५, शेळगाव येथे, चाकण शिखरापुर रोड, एचपी पेट्रोल जवळ, तालुका खेड, जिल्हा पुणे.
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सिवता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे श्रीम. जया सोनु शेटे कर्ज क्र : एपीपी-०३०-३७४ श्री. अयुब शेख श्री. सोहिल शेख श्रीम. जांकरा शेख कर्ज क्र : एपीपी-०१७-१७७ श्री. वैशाली रमेश पाटील	₹. ₹,4%,8%4/- ○€/○४/२०२१ ₹. ७,9८,६०३/- ○४/०१/२०२० ₹. ९,६२,३६६/- ○४/०५/२०२१ ₹. १०,८५,५१२	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ फ्लॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ ११ आणि १२ सर्व्हे क्र. ९५/२/ए, दौंड येथे बर्फ फॅक्टरीच् मागे लिंगाली रोड, सरसावती नगर, तालुका : दौंड, जिल्हा : पु फ्लॅट क्र. २०२, अल संगम रियल्टी चाकण ॲनेक्स गट इ २५५, शेळगाव येथे, चाकण शिखरापुर रोड, एचपी पेट्रोल जवळ, तालुका खेड, जिल्हा पुणे.
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे श्रीम. जया सोनु शेटे कर्ज क्र : एपीपी-०३०-३७४ श्री. अयुब शेख श्री. सोहिल शेख श्रीम. जांकरा शेख कर्ज क्र: एपीपी-०१७-१७७ श्री. वैशाली रमेश पाटील श्री. मनोहर गोपाळ महाजन	₹. ₹,4%,8%4/- ○€/○४/२०२१ ₹. ७,७८,६०३/- ○४/०१/२०२० ₹. ९,६२,३६६/- ○४/०५/२०२१ ₹. १०,८५,५१६/- ○७/०४/२०२१ ₹. ११,२४,४५८/-	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ पलॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज I, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ फ्लॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ ११ आणि १२ सर्व्हें क्र. ९५/२/ए, तौंड येथे बर्फ फॅक्टरीच् मागे लिंगाली रोड, सरसावती नगर, तालुका : तौंड, जिल्हा : पु फ्लॅट क्र. २०२, अल संगम रियल्टी चाकण ॲनेक्स गट इ २५५, शेळगाव येथे, चाकण शिखरापुर रोड, एचपी पेट्रोल प् जवळ, तालुका खेड, जिल्हा पुणे. फ्लॅट क्र. ४०१, अल, प्लेटर पौंड ए गट क्र. २२२, २२३, २२ २२५, २२६ आमि २३०, गाव : पौंड, तालुका : मुळशी, जिल् – पुणे –४१२१०८
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे श्रीम. जया सोनु शेटे कर्ज क्र : एपीपी-०३०-३७४ श्री. अयुब शेख श्री. सोहिल शेख श्रीम. जाकेरा शेख कर्ज क्र : एपीपी-०१७-१७७ श्री. वैशाली रमेश पाटील श्री. मनोहर गोपाळ महाजन कर्ज क्र : एपीपी-०२०-७९१	₹. ₹,4%,8%4/- ○€/○%/२०२१ ₹. ७,७८,६०३/- ○%/○१/२०२० ₹. ९,६२,३६६/- ○%/○4/२०२१ ₹. १०,८५,५१६/- ○७/०४/२०२१ ₹. ११,२४,४५८/- ○३/०३/२०२०	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ पलॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९४ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ पलॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ ११ आणि १२ सर्व्हें क्र. ९५/२/ए, तौंड येथे बर्फ फॅक्टरीच मागे लिंगाली रोड, सरसावती नगर, तालुका : तौंड, जिल्हा : पुणे फ्लॅट क्र. २०२, अल संगम रियल्टी चाकण ॲनेक्स गट इ २५५, शेळगाव येथे, चाकण शिखरापुर रोड, एचपी पेट्रोल प्रजवळ, तालुका खेड, जिल्हा पुणे. पलॅट क्र. ४०१, अल, प्लेटर पौंड ए गट क्र. २२२, २२३, २२ २२५, २२६ आमि २३०, गाव : पौंड, तालुका : मुळशी, जिल् – पुणे -४१२१०८ पलॅट क्र. १३, शिवकृपा अपार्टमेंट, शिवकृपा अपार्टमेंट सर्ल्हें इ
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे श्रीम. जया सोनु शेटे कर्ज क्र : एपीपी-०३०-३७४ श्री. अयुब शेख श्री. सोहिल शेख श्रीम. जाकेरा शेख कर्ज क्र : एपीपी-०१७-१७७ श्री. वैशाली रमेश पाटील श्री. मनोहर गोपाळ महाजन कर्ज क्र : एपीपी-०२०-७९१ श्री. ज्यंबक झोले	₹. ₹,4%,8%4/- ○€/○४/२०२१ ₹. ७,७८,६०३/- ○४/०१/२०२० ₹. ९,६२,३६६/- ○४/०५/२०२१ ₹. १०,८५,५१६/- ○७/०४/२०२१ ₹. ११,२४,४५८/-	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ फ्लॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९८ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ फ्लॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ ११ आणि १२ सर्व्हे क्र. ९५/२/ए, दौंड येथे बर्फ फॅक्टरीच् मागे लिंगाली रोड, सरसावती नगर, तालुका : दौंड, जिल्हा : पुण फ्लॅट क्र. २०२, अल संगम रियल्टी चाकण ॲनेक्स गट इ २५५, शेळगाव येथे, चाकण शिखरापुर रोड, एचपी पेट्रोल प्र जवळ, तालुका खेड, जिल्हा पुणे. फ्लॅट क्र. ४०१, अल, प्लेटर पौंड ए गट क्र. २२२, २२३, २२ २५५, २२६ आमि २३०, गाव : पौंड, तालुका : मुळशी, जिल् - पुणे -४१२१०८ फ्लॅट क्र. १३, शिवकृपा अपार्टमेंट, शिवकृपा अपार्टमेंट सर्व्हे इ १०/३बी, प्लॉट क्र. १०, सोमनाथ किराणा शॉप समोर, हॉटे
श्री. कासिम अहमद कुंकदती कर्ज क्र : एपीपी-००४-४८८ श्री. बिभीषण गोरे श्रीम. सविता बिभीषण कर्ज क्र : एपीपी-००५-३१३ श्री. विशाल गुंजाळ श्रीम. शकुंतला गुंजाळ कर्ज क्र : एपीपी-०१४-९६६ श्री. सोनु नामदेव शेटे श्रीम. जया सोनु शेटे कर्ज क्र : एपीपी-०३०-३७४ श्री. अयुब शेख श्री. सोहिल शेख श्रीम. जाकेरा शेख कर्ज क्र : एपीपी-०१७-१७७ श्री. वैशाली रमेश पाटील श्री. मनोहर गोपाळ महाजन कर्ज क्र : एपीपी-०२०-७९१	₹. ₹,4%,8%4/- ○€/○%/२०२१ ₹. ७,७८,६०३/- ○%/○१/२०२० ₹. ९,६२,३६६/- ○%/○4/२०२१ ₹. १०,८५,५१६/- ○७/०४/२०२१ ₹. ११,२४,४५८/- ○३/०३/२०२०	उरळी, ता : हवेली, जि. पुणे - ४१२३०८ पलॅट क्र. ३१५, ए, आनंदग्राम - केतकावळे फेज ।, गट इ ५९३, ५९४, ६३२, ६३३, ६३५, ६३७, ५९२, ५९५, ५९ आणि ५९४ भा., बालाजी मंदिराजवळ, केतकावले, तालुक पुरंदर, जिल्हा : पुणे, पुणे - ४१२२०५ पलॅट क्र. २२, प्रगती अपार्टमेंट, प्रगती अपार्टमेंट प्लॉट क्र. १ ११ आणि १२ सर्व्हें क्र. ९५/२/ए, तौंड येथे बर्फ फॅक्टरीच मागे लिंगाली रोड, सरसावती नगर, तालुका : तौंड, जिल्हा : पुणे फ्लॅट क्र. २०२, अल संगम रियल्टी चाकण ॲनेक्स गट इ २५५, शेळगाव येथे, चाकण शिखरापुर रोड, एचपी पेट्रोल प्रजवळ, तालुका खेड, जिल्हा पुणे. पलॅट क्र. ४०१, अल, प्लेटर पौंड ए गट क्र. २२२, २२३, २२ २२५, २२६ आमि २३०, गाव : पौंड, तालुका : मुळशी, जिल् – पुणे -४१२१०८ पलॅट क्र. १३, शिवकृपा अपार्टमेंट, शिवकृपा अपार्टमेंट सर्ल्हें इ

४८२/१/३ए+सी, प्लॉट क्र. ०१ आणि २, इस्कॉन

मंदिराजवळ, वृंदावन कॉलनी, पाखल रोड, नाशिक शिवार, ता.

स्वतंत्र मायक्रो हाऊसिंग फायनायन्स कॉर्पोरेशन लि.करीता

प्राधिकृत अधिकारी

आणि जिल्हा. नाशिक ४२२०११

श्री. कुईस मुजावर पिरजादे

दिनांक : १९/०५/२०२१

ठिकाण : मुंबई

श्रीम. फरीन कैस अहमद पिरजादे

र. २१,९८,३११/-

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

(पूर्वी कॅपीटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड एकत्रित सह आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) सीआयएन : एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२

नोंदणीकृत कार्यालय : केआरएम टॉवर्स, ८ वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेत, चेन्नई-६०० ०३९

(सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना)

खालील कर्जदार आणि सह-कर्जदार यांनी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) कडून खालील नमूद तारण कर्जे प्राप्त केली. खालील नमूद कर्जदार आणि सह-कर्जदार यांची कर्जे ही त्यांच्या संबंधित मिळकर्तींच्या गहाणाद्वारे तारण केली आहेत. ते संबंधित कर्ज करार यांच्या अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात कसूरवार ठरले आणि अनियमित बनले, त्यांची कर्जे ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आली. **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी** कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ला त्यांच्याद्वारे देे थकबाकी रक्कम ही खालील कोष्टकात अधिक विशेषत: जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद केलेली आहे आणि सदर रकमेवरील पुढील व्याज सुद्धा लागू आहे आणि ते त्यांच्या संबंधित तारखेपासून परिणामांसह सांपार्श्विक दराने प्रभारित असेल

जानि व त्याच्या त्याच्या तात्व मातून मात्यातात् तामास्यक वृत्तम प्रभागता जाततः							
अ.	कर्ज खाते क्र.	कर्जाचा	कर्जदार आणि		१३ (२) सूचनेनुसार	मिळकतीचा पत्ता	
क्र.		प्रकार	सह-कर्जदारांचे नाव	सूचनेची तारीख	थकीत रक्कम		
१	२२०२४५१९	गृह कर्ज	१. श्री. विवेक श्रीपत	१९.०४.२०२१	₹.	फ्लॅट क्र. ३०६, ३रा मजला, लुपिन बिल्डिंग, मंत्री पार्क	
			सानप		९६३६१३९.२३/-	सीएचएसएल., मंत्री पार्क जवळ, दिंडोशी, फिल्म सिटी	
			२. व्ही फाईव्ह			रोड, गाव मालाड (पू.), तालुका- बोरिवली, जिल्हा-	
			इलेक्ट्रिकल्स			मुंबई-४०००६५ चे सर्व भाग आणि विभाग आणि	
			३. सौ. वंदना विवेक			खालीलप्रमाणे सिमाबद्धः पूर्वः एनएनपी रोड, पश्चिमः	
			सानप			विंड फ्लॉवर बिल्डिंग, उत्तर: सातपुडा सोसायटी,	
			४. व्हॉल्कोनो			दक्षिण: अंतर्गत रस्ता.	
			इंजिनियरींग वर्क्स				
2	२६२८९५५१	गृह कर्ज	१. श्री. शरद अर्जुन	१९.०४.२०२१	₹.	वसई-॥ येथे ॲश्युरन्सेसच्या उप रजिस्ट्रारच्या	
	आणि	-	भोसले.		२३४२२२४.८१/-	क्षेत्रामधील गाव डोंगरी, नारंगी विरार पश्चिम, तालुका	
	२६२९१७१४		२. सौ. विजयाता			वसई, जिल्हा पालघर-४०१३०३ येथे वसलेल्या,	
			शरद भोसले			असलेल्या आणि स्थित, बांधकाम ५/५बी, ५डी,	
						५एफ, ५जी, रूस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी जी०५	
						टू जी०९ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. अशा	
						ज्ञात बिल्डिंगमधील एव्हेन्यु जी च्या बिल्डिंग क्र. ५,	
						७व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ७०३, मोजमापित ३६१	
						चौ. फूट म्हणजेच ३३.५४ चौ. मीटर्स चटई क्षेत्राचे सर्व	
						ते भाग आणि विभाग.	
ş	७७६८९३०	मिळकती	१. अर्पणा वाय.	१५.०४.२०२१	₹.	जिमन धारक सर्व्हें क्र. १०२ (नवीन), हिस्सा क्र. २२,	
		विरूद्ध	गवळकर		१६१९६८१.८५/-	शिवाजी नगर, कुंभारपाडा, डोंबिवली पश्चिम, तालुका	
		कर्ज	२. यशवंत पी.			कल्याण च्या प्लॉटवर स्थित प्रगती शंकुल अशा	
			गवळकर			नावाच्या बिल्डिंगमधील ए विंग, ४थ्या मजल्यावरील	
						फ्लॅट क्र. ए/४०१ असलेल्या मिळकतीचे सर्व ते भाग	
						आणि विभाग आणि सिमाबद्ध द्वारे: पूर्व: सुभाष रोड ,	

तुम्हाला याद्वारे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांत इतर दर, आकार इ. आणि त्यांच्या संबंधित तारखेपासूनचे त्यावरील व्याजाच्या सांपार्श्विक दरासह वरील कोष्टकात तपशिलवार दर्शविल्यानुसार <mark>आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित</mark> आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अंशी जात) ला थंकीत रक्षम देय करण्यासाठी बोलाविले आहे. कसर केल्यास निम्नस्वाक्षरीकार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक **लिमिटेड अशी ज्ञात)** च्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी वरील नमूद गहाण मिळकतींच्या विरोधात सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये कारवाई करण्यासाठी प्रतिबंधित असेल. पुढे तुम्हाला सदर तारण मत्तेची विक्री/भाडेपट्टा किंवा अन्यद्वारे हस्तांतरणासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वयं मज्जाव असेल.

> प्राधिकत अधिकारी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

पश्चिम: रहिवासी बिल्डिंग, उत्तर: नवरंग बिल्डिंग,

दिनांक : १९.०५.२०२१ स्थळ : मुंबई

(पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात)

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.।

वित्त मंत्रालय, आर्थिक सेवा विभाग, एमटीएनएल बिल्डिंग, २रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅंड रोड, अपोलो बंदर, बधवार पार्क, फिश मार्केट जवळ, कोलाबा, मुंबई-४०० ००५.

मूळ अर्ज क्र. १५५ सन २०१२ मधील

वसुली कार्यवाही क्र. ४७ सन २०१३

आयडीबीआय बँक लि.

.... अर्जदार/प्रमाणपत्र धारक

फोर पिलर्स कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि अन्य प्रतिवादी/प्रमाणपत्र कर्जदार विक्री उद्घोषणेच्या जमाबंदीसाठी सूचना

प्रति, १. फोर पिलर्स कम्युनिकेशन्स प्रा. लि.

i) ६१०, दामजी शामजी ट्रेड सेंटर, विद्याविहार (प.), मुंबई-४०० ०८६.

ii) जी-१, प्लॉट क्र. ५, एमएलयु सेक्टर, द्वारका, नवी दिल्ली.

२. कैलाश शर्मा फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, ''सी'' विंग, तारा बिल्डिंग, श्रिष्टी कॉम्प्लेक्स, साकी विहार रोड, एल ॲण्ड टी गेट नं. ७ समोर, पवई, मुंबई-४०० ०७६.

३. शिवम कैलाश शर्मा फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, ''सी'' विंग, तारा बिल्डिंग, श्रिष्टी कॉम्प्लेक्स, साकी विहार रोड, एल ॲण्ड टी गेट नं. ७ समोर, पवई, मुंबई-४०० ०७६. **४. सौ. पद्मा कैलाश शर्मा** फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, ''सी'' विंग, तारा बिल्डिंग, श्रिष्टी कॉम्प्लेक्स, साकी

विहार रोड, एल ॲण्ड टी गेट नं. ७ समोर, पवई, मुंबई-४०० ०७६. **५. स्वाती कैलाश शर्मा** फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, ''सी'' विंग, तारा बिल्डिंग, श्रिष्टी कॉम्प्लेक्स, साकी विहार रोड, एल ॲण्ड टी गेट नं. ७ समोर, पवई, मुंबई-४०० ०७६.

ज्याअर्थी, अर्जदार बँक/वित्तीय संस्थेला व्याज आणि खर्चासह **रु. १२,३१,१२,३१२.१५ (रुपये बारा कोटी एकतीस लाख बारा हजार तिनशे बारा आणि पैसे पंधरा मात्र)** ची रक्कम अदा करण्यासाठी ओ.ए. क्र. १५५ सन २०१२ मध्ये सन्माननीय पिठासीन अधिकारी, डीआरटी-।, मुंबई यांनी वसुली प्रमाणपत्र जारी केले.

ज्याअर्थी, तुम्ही रक्कम प्रदान केली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील मिळकत जप्त करुन तिच्या विक्रीचे

तुम्हाला याद्वारे कळविण्यांत येते की, विक्रीची उद्घोषणा काढण्यासाठी व तिच्या शर्तींची जमाबंदी करण्यासाठी ०८.०६.२०२१ ही तारीख निश्चित केली आहे.

तुम्हाला याद्वारे उद्घोषणेच्या शर्तींच्या जमाबंदीत सहभागी होऊन सदर मिळकती किंवा त्यांच्या कोणत्याही हिश्श्याशी निगडित कोणतेही भार, बोजा, दावे आणि दायित्वे असल्यास निम्नस्वाक्षरीकारांच्या निदर्शनास आणून देण्यास

स्थावर मिळकतींचे विनिर्देष

(ए) युनिट क्र. ३१३, ३रा मजला, ए-विंग, कनारा बिझनेस सेंटर, असल्फा घाटकोपर लिंक रोड, घाटकोपर (पूर्व),

(बी) युनिट क्र ६१०, ६वा मजला, दामजी शामजी ट्रेड सेंटर, विद्या विहार रेल्वे स्टेशन जवळ, विद्या विहार (पश्चिम), मुंबई-४०० ०८६.

(सी) फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, ''सी'' विंग, तारा बिल्डिंग, श्रिष्टी कॉम्प्लेक्स, साकी विहार रोड, एल ॲण्ड टी गेट नं. ७ समोर, पवई, मुंबई-४०० ०७६. माझ्या हस्ते आणि शिक्क्याने ह्या १३ मे, २०२१ रोजी मुंबई येथे दिले.

(अजीत त्रिपाठी) वसुली अधिकारी कर्ज वसुली न्यायाधिकरण-।

Bajaj Electricals Ltd. BAJAJ Inspiring Trust

CIN: L31500MH1938PLC009887 नोंदणीकृत कार्यालयः ४५-४७, वीर नरिमन मार्ग, मुंबई ४०० ००१. टेली नं : ०२२ – ६१४९७०००; इमेल आयडीः <u>legal@bajajelectricals.com</u> वेबसाइट : www.bajajelectricals.com

सूचना

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीकरण आबंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमने, २०१५ च्या, सुधारणा केल्याप्रमाणे, नियमन २९ तसेच नियमन ४७ ह्याच्या अनुरोधाने, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटे.ड.च्या ('**'कपनी'**') संचालकः मडळाची सभा ही मगळवार, २५ मे २०२१ रोजी घेण्यात येईल, ज्यामध्ये इंतर विषयाबरोबर, ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांचे वार्षिक लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेतले

ह्यासंबंधीची सूचना कंपनीच्या <u>www.bajajelectricals.com</u> ह्या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइटवर, जेथे कंपनीच्या सिक्यूरिटीज सूचीबद्ध करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहेत.

बजाज इलेक्टिकल्स लिमिटेड करिता

अजय नागले

स्थळ : मुंबई दिनाकः १९ मे, २०२१

SBFC SMALL BUSINESS FINGRED!

कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य-कायदा आणि कंपनी सचिव

जातील, त्याला मान्यता दिली जाईल आणि ते नोंदवले जातील.

एसबीएफसी फायनान्स प्रायव्हेट लि. (स्मॉल बिझनेस फायनान्स प्रा. लि.)

नोंदणीकत कार्यालय: सी ॲण्ड बी स्क्वेअर (संगम कॉम्प्लेक्स) कार्यालय क्र. १०३. १ ला मजला. अंधेरी कुर्ला रोड, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई -४०००५९ दरध्वनी: +९१ २२ ६७८७५३०० । फॅक्स: +९१ २२ ६७८७५३३४ । www.sbfc.com कॉर्पोरेट आयडेन्टिटी क्रमांक : यु६७१९०एमएच२००८पीटीसी१७८२७०

जाहीर सूचना

सदर जनतेला सचित करण्यात येते की. तारण सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव स्मॉ**ल विडानेस फिनक्रेडिट इंडिया प्रा** लि. द्वारे १८ में, २०११ रोजी स. ११,०० वा. वाशी शाखा, पताः **एसवीएफसी फायनान्स प्रात्तिकारः उत्तर्यक्रायः** अपितृति अपार्टमेंट, सेक्ट-९, मोतिमाला ज्वेलरजवळ, वाशी, नवी मुंबई, ४००७०३ येथे घेण्यात येणार आहे. आमचे विविध ग्राहक जे त्यांच्या थकबाकीचा भरणा करण्यासाठी अपयशी ठरले आहेत त्यांच्या कर्ज खात्यांच् मालकीच्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव करण्यात येईल. सदर कर्जदारांना लिलावाच्या आमच्या सचना यथायोग्य

शाखेच्या नावासह खालील नमद आमच्या विविध ग्राहकांच्या थिकत कर्ज खात्याच्या मालकीचे सोन्याचे दागिने यांच

भिवंडी शाखा				
कर्जक्र.	अर्ज क्र.	कर्जक्र.	अर्जक्र.	
पीआर००७८७१९०	९०८१००२१९	पीआर००८३०६३२	९०८१००७४०	
पीआर००७९९८६६	९०८१००३६४	पीआर००८३३८६८	९०८१००७९०	
पीआर००८१७४३४	९०८१००५८३	पीआर००८४४१०७	९०८१००९४५	
पीआर००८३०८८२	९०८१००७४३	पीआर००८५१७६९	९०८१०१०३१	
	डोंबिव	ाली शाखा		
कर्जक्र.	अर्ज क्र.	कर्जक्र.	अर्ज क्र.	
पीआर००७५५९११	जीएलडीएस०१९४३६०	पीआर००८२४५५५	१६५१००५२१	
पीआर००७६१६५३	१६५१०००१७	पीआर००८२४८०५	१६५१००५२६	

		,	
कर्जक्र.	अर्ज क्र.	कर्जक्र.	अर्ज क्र.
पीआर००७५५९११	जीएलडीएस०१९४३६०	पीआर००८२४५५५	१६५१००५२१
पीआर००७६१६५३	१६५१०००१७	पीआर००८२४८०५	१६५१००५२६
पीआर००७७६७००	१६५१००११४	पीआर००८२४७८३	१६५१००५२५
पीआर००७९११८८	१६५१००२१०	पीआर००८३०४६९	१६५१००५८६
पीआर००७९११९२	१६५१००२११	पीआर००८३१४३०	१६५१००५९५
पीआर००७९११८७	१६५१००२०९	पीआर००८३३६७१	१६५१००६१५
पीआर००७९६३६३	१६५१००२५१	पीआर००८३४९४३	१६५१००६२४
पीआर००७९६२४९	१६५१००२५०	पीआर००८३६३७२	१६५१००६३५
पीआर००८०७६६०	१६५१००३४०	पीआर००८३९६७८	१६५१००६६४
पीआर००८०८४१०	१६५१००३४५	पीआर००८४१६०६	१६५१००६८५
पीआर००८१०१९६	१६५१००३५७	पीआर००८४२३५५	१६५१००६९९
पीआर००८११८२७	१६५१००३६८	पीआर००८४३५००	१६५१००७१६
पीआर००८१६१८२	१६५१००४०६	पीआर००८४३३४५	१६५१००७१३
पीआर००८१७७८१	१६५१००४२७	पीआर००८४३४२५	१६५१००७१५
पीआर००८१७७०६	१६५१००४२५	पीआर००८४३६३४	१६५१००७१८
पीआर००८१९२९४	१६५१००४४६	पीआर००८४६४८५	१६५१००७४७
पीआर००८१९३०१	१६५१००४४७	पीआर००८५२६४९	१६५१००८०३
पीआर००८१९२६८	१६५१००४४४	पीआर००८५३७७९	१६५१००८१८
पीआर००८१९७५५	१६५१००४५६	पीआर००८५५८०५	१६५१००८३४
पीआर००८१९६३७	१६५१००४५१	पीआर००८५५२३५	१६५१००८२६
पीआर००८१९८११	१६५१००४५७	पीआर००८५५५९९	१६५१००८३२
पीआर००८२०९५१	१६५१००४६७	पीआर००८५६०११	१६५१००८३७
पीआर००८२१०१०	१६५१००४६८	पीआर००८५६११४	१६५१००८३९
पीआर००८२२०६२	१६५१००४८७	पीआर००८५६४२९	१६५१००८४१
पीआर००८२२६९०	१६५१००४८८	पीआर००८५६७११	१६५१००८४६
पीआर००८२३८०५	१६५१००४९४	पीआर००८५६६०३	१६५१००८४३
पीआर००८२४४९८	१६५१००५१८	पीआर००८५६६१८	१६५१००८४४

पीआर००८२४५४१	१६५१००५१९				
कल्याण शाखा					
कर्जक.	अर्ज क्र.	कर्ज क्र.	अर्ज क्र.		
पीआर००७९४२५२	६९१००४१९	पीआर००८४०१९८	९८५१०००१६		
पीआर००७९८०५०	६९१००४९३	पीआर००८४४३४४	६९१०१४६९		
पीआर००८०१०८९	६९१००५३६	पीआर००८४५६८१	६९१०१४८८		
पीआर००८०८३३१	६९१००७०३	पीआर००८४५८०१	६९१०१४९१		
पीआर००८१०१८०	६९१००७४९	पीआर००८४६७१३	६९१०१५१५		
पीआर००८१९६७८	६९१००९९४	पीआर००८४७३०९	६९१०१५२५		
पीआर००८२०११६	६९१०१००७	पीआर००८४८७५०	६९१०१५५६		
पीआर००८१९९८७	६९१०१००२	पीआर००८४८९०१	६९१०१५६१		
पीआर००८२१४५४	६९१०१०३८	पीआर००८५२४१७	६९१०१६२०		
पीआर००८२१४००	६९१०१०३५	पीआर००८५३२१८	६९१०१६३२		
पीआर००८२२५१३	६९१०१०६६	पीआर००८५४२६३	६९१०१६४३		
पीआर००८२४२९४	६९१०१११५	पीआर००८५५८४०	६९१०१६६७		
पीआर००८२५८०४	६९१०११४३	पीआर००८५५३९७	६९१०१६५९		
पीआर००८२९३२९	६९१०१२१४	पीआर००८५७९२९	६९१०१६९९		

पीआर००८२९३२९	६९१०१२१४	पीआर००८५७९२९	६९१०१६९९
कर्ज क्र.	अर्जक्र.	कर्जक्र.	अर्ज क्र.
पीआर००७८७९७५	३५१००१२७	पीआर००८३२७६२	३५१००६०२
पीआर००७९६४८५	३५१००१९९	पीआर००८४४२११	३५१००७१८
पीआर००७९६६८२	३५१००२१०	पीआर००८४५८७२	३५१००७३२
पीआर००७९९००९	३५१००२३६	पीआर००८४५९०८	३५१००७३३
पीआर००८०६२४९	३५१००२८७	पीआर००८४६२४४	३५१००७३७
पीआर००८१९५१२	३५१००४३८	पीआर००८४६४८०	३५१००७४२
पीआर००८२३३९०	३५१००४८५	पीआर००८४८०२६	३५१००७६०
पीआर००८२४८६८	३५१००५००	पीआर००८५३७३६	३५१००७९५
पीआर००८२४९२४	३५१००५०३	पीआर००८५३७७८	३५१००७९६

कर्ज क्र.	अर्ज क्र.	कर्जक्र.	अर्ज क्र.
पीआर००७४९०४२	जीएलडीएस१३०३५२	पीआर००८११९७४	८११००३५८
पीआर००७४९४३९	जीएलडीएस१३०३६३	पीआर००८१७८६३	८११००४३६
पीआर००७५३९०८	जीएलडीएस१३०३८६	पीआर००८१८२८४	८११००४४५
पीआर००७५३८८८	जीएलडीएस१३०३८३	पीआर००८१९३३७	८११००४५६
पीआर००७५३९०३	जीएलडीएस१३०३८५	पीआर००८१९३३९	८११००४५७
पीआर००७८६६९९	८११००१०४	पीआर००८२३५५८	८११००५२४
पीआर००७९३६३८	८११००१४९	पीआर००८२३५७५	८११००५२७
पीआर००७९५०७६	८११००१७६	पीआर००८२३५६४	८११००५२५
पीआर००७९५०६४	८११००१७५	पीआर००८२९७२२	८११००६०६
पीआर००७९७१६१	८११००२००	पीआर००८२९७२८	८११००६०७
पीआर००७९८५८२	८११००२०९	पीआर००८३०७८५	८११००६१२
पीआर००७९८५९८	८११००२११	पीआर००८३२२०६	८११००६३३
पीआर००७९८६३४	८११००२१५	पीआर००८३२२०५	८११००६३२
पीआर००७९८५८९	८११००२१०	पीआर००८४२२५४	८११००७४२
पीआर००७९८६३६	८११००२१६	पीआर००८४२६१९	८११००७४५
पीआर००७९८६५८	८११००२२०	पीआर००८४२७२०	८११००७४७
पीआर००७९८६५७	८११००२१९	पीआर००८४४०६१	८११००७७५
पीआर००७९८६५९	८११००२२१	पीआर००८४४५६२	८११००७९१
पीआर००८००७१०	८११००२४४	पीआर००८४५०२८	८११००८००
पीआर००८०४८८४	८११००२७४	पीआर००८४४५८७	८११००७९२
पीआर००८०४८४५	८११००२७३	पीआर००८४५२६७	८११००८०९
पीआर००८०४८९८	८११००२७५	पीआर००८४९०३२	८११००८७२
पीआर००८०४९१२	८११००२७६	पीआर००८५५२५९	८११००९२९
पीआर००८०४७५६	८११००२७२	पीआर००८५५५४२	८११००९४२
पीआर००८०५८४४	८११००२९४	पीआर००८५५९८२	८११००९५७

८११००३३२ पीआर००८१०४७१ ८११००३४२

८११००३३१

८११००३२९

पीआर००८०८६९९

पीआर००८०८६९६

पीआर००८०८७१९

संपर्क क्रमांक : १८००१०२८०१२

पीआर००८५६४६५

पीआर००८५६७२३

८११००९६९

८११००९८०

फेरफार करण्याचे आणि /लिलाव पुढे ढकलण्याचे/ रद्द करण्याचे हक्क राखून ठेवत आहे.)